

खुसखुशीत

पराठा



पाककृती

२

खुसखुशीत पराठा

: लेखिका :
सौ. शर्मिला



साटम उद्योग™
www.satamudyogbooks.com

अनुक्रमणिका

■ आलू-पनीर पराठा	४	■ चीज स्टाफ पराठा	१८
■ व्हेज स्टाफ पराठा	५	■ गाजर-बीट पराठा	१९
■ पालक पराठा	६	■ केळी पराठा	२०
■ मुळ्याचा पराठा	७	■ दुधी पराठा	२१
■ मेथी पराठा	८	■ मिश्र भाज्यांचा पराठा	२२
■ गाजर पराठा	९	■ सोया चंक पराठा	२३
■ कोबीचा पराठा	१०	■ उपवासाचा पराठा	२४
■ स्टाफ मटार पराठा	११	■ लच्छा पराठा	२५
■ फ्लॉवर पराठा	१२	■ आमलेट पराठा	२६
■ मटकी पराठा	१३	■ पालक-पनीर पराठा	२७
■ ग्रीन स्प्राऊटेड पराठा	१४	■ राजमा पराठा	२८
■ रंगीन पराठा	१५	■ पापड पराठा	२९
■ सांज्याचा पराठा	१६	■ मसाला पराठा	३०
■ खजूर पराठा	१७	■ मूगडाळीचा पराठा	३१

टिप : या पुस्तकातील प्रत्येक पाककृतीच्या साहित्याचे प्रमाण
तीन ते चार व्यक्तींसाठी दिलेले आहे.

• ई-बुक आवृत्ती

• लेखिका : सौ. शर्मिला

• प्रकाशक : हेमंत स. साटम

• मुद्रक : साटम उद्योग

२०३, अमित इंड. इस्टेट, लालबाग, मुंबई-४०० ०१२.

☎ ८१६९९ ८४९२७

© सर्व हक्क प्रकाशकाच्या स्वाधीन

वदनी कवळ घेता !

‘जगण्यासाठी जेवण करायचं की जेवणासाठी जगायचं’, हा प्रश्न काही आजच निर्माण झाला आहे असं नाही. माणूस जेव्हा भोजन करू लागला तेव्हापासून, म्हणजे अनादी काळापासून या प्रश्नाचं उत्तर शोधत असला तरीही या प्रश्नाच्या उत्तराच्या संबंधी एकवाक्यता झालेली आढळत नाही. विज्ञान, आयुर्वेद, आहारशास्त्र या प्रश्नाच्या संदर्भात सतत आहारासंबंधी खूप काही सांगत असतात. पण ते काहीही सांगत असले तरीही माणसाला भूक लागली की, त्यास काहीतरी खायला हवे असते आणि ते अधिकाधिक रुचकर, स्वादिष्ट आणि तृप्त करणारं असावं अशी त्याची स्वाभाविक इच्छा असते. याबाबतीत मात्र सर्वांची एकवाक्यता असते.

माणसाला ही जी चवीने खाण्याची आवड आहे त्या आवडीतूनच पाकशास्त्र तयार झालं आहे. माणसाला जगणं जसं एकसूरी नको तसंच एकाच चवीचं एकसूरी जेवणही नको असतं. एकच पदार्थ, मग तो भात असो, वरण असो, भाजी असो, पक्वान्न असो की चटणी-कोशींबीरी सारखा दुय्यम व तोंडी लावण्याचा पदार्थ असो, तो वेगवेगळ्या प्रकाराने करून त्याची चव चाखायला त्यास खूप आवडतं.

माणसाची रुचि भिन्नता लक्षात घेऊन ‘साटम उद्योग’ने रुचीपूर्ण पदार्थांचं संकलन प्रकाशित करायचं ठरवलं आहे. ‘खुसखुशीत पराठा’ हे या उपक्रमातील दुसरं संकलन होय. चवीने खाणाऱ्यांना व भोजनात रसवत्ता हवी असणाऱ्या खवैय्यांना या संकलनातील रसाळ पाककृती आवडतील हा विश्वास !

